

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा परिक्षा २०२२  
मधील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब  
(राजपत्रित) या पदावर रुजू न झालेल्या उमेदवारांची  
नियुक्ती रद्द करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग  
शासन निर्णय क्रमांक: नियुक्ती २०२४/प्र.क्र. ४५ (३) (भाग-१०)/आ(स.अ.श्रे-२)  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,  
३ रा मजला, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : २८ फेब्रुवारी, २०२५

**संदर्भ :** १. जलसंपदा विभाग, शा. नि. क्र. नियुक्ती-२०२४/प्र.क्र.४५(१)/आ(स.अ.श्रे-२), दि. ११.१०.२०२४  
२. जलसंपदा विभाग, शा. नि. क्र. नियुक्ती-२०२४/प्र.क्र.४५(२)/आ(स.अ.श्रे-२), दि. १३.०१.२०२५

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) या गट-ब पदांकरिता शिफारस केलेल्या १०१ उमेदवारांपैकी नियुक्तीसाठी पात्र असलेल्या ९२ उमेदवारांची संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब (राजपत्रित) या पदावर जलसंपदा विभागात ते ज्या दिवशी रुजू होतील त्या दिनांकापासून दोन वर्षांच्या परिवीक्षाधीन कालावधीसाठी विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती.

संदर्भाधीन शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. ३(२) अन्वये “परिवीक्षाधीन उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत तात्काळ रुजू व्हावे. सदर विहित कालावधीत उमेदवार रुजू झाला/ झाली नाही तर तो/ती नोकरीची संधी गमावेल व त्याच्या नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही. ते सदर पदासाठी इच्छुक नाहीत, असे गृहीत धरण्यात येईल व त्यांचे नियुक्तीचे आदेश आपोआप रद्द होतील.” अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यानुषंगाने जे उमेदवार अनुज्ञेय मुदतवाढीनंतरही विहित मुदतीत रुजू झालेले नाहीत, अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये नियुक्ती दिलेल्या ९२ उमेदवारांपैकी, सोबतच्या “परिशिष्ट अ” मधील नमूद २९ उमेदवार हे रुजू होण्यास दिलेल्या विहित कालावधीमध्ये (नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत/ रुजू होण्यास अंतिम मुदतवाढ दिलेल्या दिनांकापर्यंत) त्यांना पदस्थापना दिलेल्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. यास्तव, सोबतच्या “परिशिष्ट अ” मधील नमूद २९ उमेदवारांची संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब (राजपत्रित) या पदावर करण्यात आलेली तात्पुरती नियुक्ती या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२२८१३४६५९६५२७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(अनिल वि. देवकाते)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित उमेदवार यांना ई-मेल संदेशाद्वारे.

प्रत :-

१. अ.मु.स. (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
३. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
४. सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
५. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने)
६. महासंचालक, प्रशिक्षण संकलन (जल विज्ञान, संशोधन व सुरक्षितता), मेरी, नाशिक
७. मा. मंत्री, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव.
८. मा. मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव.
९. मुख्य अभियंता (स्थापत्य), जलसंपदा विभाग, नागपूर/अमरावती/पुणे/ छत्रपती संभाजीनगर / कोकण.
१०. मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर
११. मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, अमरावती/पुणे
१२. मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर.
१३. मुख्य अभियंता (स्था.) जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण, पुणे
१४. मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव
१५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक
१६. मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक
१७. मुख्य अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक
१८. अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणे
१९. महालेखापाल-१/२, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
२०. महालेखापाल-१/२, लेखा परीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
२१. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२२. उप सचिव (सेवा)/(प्रशासन), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२३. कक्ष अधिकारी, कार्यासन (आ(संनि)/आ(वर्ग-२)/गोपनीय/नोंदणी शाखा, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२४. संग्रहार्थ/कार्यासन आ(स.अ. श्रे-२)

जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक : नियुक्ती २०२४/प्र.क्र. ४५(३)/आ (स.अ.श्रे.२), दिनांक २८ फेब्रुवारी, २०२५

सोबतचे

"परिशिष्ट -अ"

सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट ब (राजपत्रित) पदावरील नियुक्ती रद्द करणेबाबत

अ.क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नाव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
१	२/२०२२	श्री. अक्षय धोंडीराम चोभे	आदुघ	खुला	मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ नागपुर. अधिनस्त कार्यकारी अभियंता, आसोलामेंढा प्रकल्प नुतनिकरण विभाग क्र.२ सावली. अंतर्गत आसोलामेंढा प्रकल्प नुतनिकरण उपविभाग क्र.७ सावली
२	३/२०२२	श्री. अभिजीत ज्योतीराम मोहिते	आदुघ	खुला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, धाराशिव पाटबंधारे मंडळ, धाराशिव अंतर्गत कार्यकारी अभियंता धाराशिव लघु पाटबंधारे विभाग, धाराशिव अंतर्गत वाटेफळ खंडेश्वरी प्रकल्प उपविभाग भुम
३	७/२०२२	श्री. वैभव कैलास बचुटे	आदुघ	खुला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण अधिनस्त पंढरपूर पाटबंधारे उपविभाग, पंढरपूर अंतर्गत पंढरपूर पाटबंधारे शाखा क्र.१, पंढरपूर
४	१८/२०२२	श्री. साकेत शशिकांत पंके	खुला	खुला	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर अंतर्गत भीमा विकास विभाग क्र.२, सोलापूर अंतर्गत भीमा पाटबंधारे उपविभाग , अकोली
५	२०/२०२२	श्री. रोहित रामचंद्र पाटील	खुला	खुला	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा अंतर्गत कण्हेर कालवे विभाग क्र. २ करवडी अंतर्गत कण्हेर कालवे उपविभाग क्र.१२, नागठाणे
६	२१/२०२२	श्री. क्षितिज हनुमंत पवार	आदुघ	खुला	मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर अंतर्गत कार्यकारी अभियंता, धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.२ उमरगा या विभागीय कार्यालयातील रिक्त पदी

अ.क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नाव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
७	२२/२०२२	श्रीमती कल्याणी गणेश पाटील	खुला महिला	खुला महिला	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक अंतर्गत नाशिक महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर अधिनस्त कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, नाशिक (प्रकल्प शाखा)
८	२३/२०२२	श्री. स्वप्निल जालिंदर पटारे	इमाव	खुला	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक अंतर्गत नाशिक महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक अधिनस्त कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक अंतर्गत ओझरखेड कालवा उपविभाग क्र.२ पिंपळगाव (ब), अधिनस्त सिंचन शाखा पुणेगांव कालवा
९	२४/२०२२	श्री. सचिन सुनिल नायर	खुला	खुला	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा अंतर्गत धोम कालवे विभाग क्र.२, सातारा अंतर्गत कृष्णानगर वसाहत उपविभाग, सातारा
१०	२५/२०२२	श्री. शुभम गजानन बानोरे	इमाव	खुला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर /पेंच पाटबंधारे विभाग, नागपूर/पेंच पाटबंधारे उपविभाग, भंडारा/पेंच पाटबंधारे शाखा राहापूर
११	२६/२०२२	श्री. शुभम राजेंद्र पाटील	इमाव	खुला	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक अंतर्गत नाशिक महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर अधिनस्त कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्र.०२, संगमनेर अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग, संगमनेर
१२	२७/२०२२	श्री. मयुर श्रीरंग शिंदे	आदुघ	खुला	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील भीमा कालवा मंडळ, सोलापूर अंतर्गत उजनी कालवा विभाग क्र. ९, मंगळवेढा अंतर्गत उजनी कालवा उपविभाग क्र. २२, मंगळवेढा
१३	३२/२०२२	श्री. तुषार सतीश चौधरी	विजा-अ	खुला	मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत नाशिक महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगांव अंतर्गत कार्यकारी अभियंता, निम्न तापी प्रकल्प विभाग, अमळनेर अंतर्गत निम्न तापी धरण उपविभाग क्र. १ अमळनेर
१४	३८/२०२२	श्री. आदिनाथ नामदेव सानप	भज-ड	भज-ड	मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बुलढाणा अंतर्गत कार्यकारी अभियंता बुलढाणा पाटबंधारे विभाग, बुलढाणा अंतर्गत मन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, शिरा नेमाने

अ.क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नाव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
१५	४४/२०२२	श्रीमती सुजाता लक्ष्मण जाधव	खुला महिला	खुला महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ अंतर्गत कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस अंतर्गत पाटबंधारे उपविभाग, पांढरकवडा
१६	४६/२०२२	श्रीमती मधुरा रमेश खैरनार	खुला महिला	खुला महिला	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-२ महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे. अंतर्गत कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत हेटवणे कालवा उपविभाग क्र.१, उंबर्डे-पेण
१७	५४/२०२२	श्री. रोशन सुनिल भगत	अजा	अजा	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-२ महसूल विभागातील प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण अंतर्गत खारभूमी विकास उपविभाग, श्रीवर्धन
१८	५६/२०२२	श्री. गोपाल बाबुसिंग राठोड	विजा-अ	विजा-अ	मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत नाशिक महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगांव अंतर्गत कार्यकारी अभियंता, तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागीय पथक, जळगांव
१९	५९/२०२२	श्रीमती सोनाली भारत बाबर	आदुघ महिला	खुला महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर/नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) नागपूर/ पाटबंधारे उपविभाग, उमरेड/पाटबंधारे शाखा मकरधोकडा (उदासा)
२०	६०/२०२२	श्री. सौरव नानासाहेब केंगार	अजा	अजा	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-१ महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, पाटबंधारे उपविभाग, वाणगाव
२१	६१/२०२२	श्रीमती कांचन भाऊसाहेब पडवळ	खुला महिला	खुला महिला	मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला अंतर्गत अकोला पाटबंधारे विभाग, अकोला (विभागीय कार्यालयात)
२२	६३/२०२२	श्रीमती शितल बाळासाहेब नकाते	खुला महिला	खुला महिला	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-१ महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी अंतर्गत कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग, रत्नागिरी अंतर्गत पाटबंधारे उपविभाग, चिपळूण अंतर्गत सिंचन शाखा क्र.१ चिपळूण

अ.क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नाव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
२३	६५/२०२२	श्री. अश्विन दिलीप हणमंते	अजा	अजा	मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड अंतर्गत कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.३, बीड अंतर्गत जायकवाडी पाटबंधारे उप विभाग क्र.२ बागपिंपळगांव अंतर्गत सिंचन शाखा क्र.३ बागपिंपळगांव वसाहत.
२४	६५/२०२२	श्रीमती स्नेहल सूर्यकांत मोहिते	भज-ब महिला	भज-ब महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अ.अ. पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर/पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण विभाग, नागपूर
२५	७९/२०२२	श्री. प्रांजल राहुल शेळके	अजा	अजा	मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड अंतर्गत कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वै. अंतर्गत कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वै. येथील विभागीय कार्यालयात
२६	८४/२०२२	श्रीमती भक्ती संतोषराव फंड	विमाप्र महिला	विमाप्र महिला	मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग, अकोला (सर्वेक्षण)
२७	८७/२०२२	श्रीमती यशस्विनी विलास जाधव	विजा-अ महिला	विजा-अ महिला	मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग, अकोला (सर्वेक्षण) अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उप विभाग, वाशिम (मु) अकोला (सर्वेक्षण)
२८	८८/२०२२	श्रीमती प्राप्ती जयकुमार मून	अजा महिला	अजा महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, चंद्रपुर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपुर/ लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपुर
२९	९५/२०२२	श्रीमती शालिनी कृष्णात पिष्टे	खुला खेळाडू महिला	खुला खेळाडू	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर/ नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) नागपूर /पाटबंधारे उपविभाग, हिंगणघाट

(अनिल वि. देवकाते)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन